

Total No. of Questions : 4]

SEAT No. :

PD972

[Total No. of Pages : 4

[6439]-321

T.Y.B.Com.

**366 - (d) : CO-OPERATION AND RURAL DEVELOPMENT - III
(2019 Pattern) (Semester - VI) (Special Paper - III)**

Time : 2½ Hours]

[Max. Marks : 50

Instructions to the candidates:

- 1) All the questions are compulsory.*
- 2) Figures to the right side indicate full marks.*

Q1) A) Fill in the blanks (Any Five) : [5]

- i) Financial management is concerned with the efficient use of _____.
 - a) Share Capital
 - b) Current Assets
 - c) An important economic resource
 - d) Profit
- ii) Co-operative society provide finance to _____.
 - a) its members
 - b) State Government
 - c) Banks
 - d) Agents
- iii) The most important source of co-operative finance are _____.
 - a) Government Grant
 - b) Members and investors
 - c) Loans from Banks
 - d) Revenue Receipts
- iv) Preparation of Budget is a part of _____.
 - a) Manpower planning
 - b) Financial planning
 - c) Production planning
 - d) Market planning
- v) Co-operative Audit is a examination of financial records of _____.
 - a) Business concern
 - b) Private concern
 - c) Co-operative society
 - d) Company
- vi) Qualification of co-operative auditor is _____.
 - a) Chartered Accountant/GD.C. & A Holder
 - b) Cost Accountant
 - c) Company Secretary
 - d) None of these

P.T.O.

B) Match the following pairs. [5]

A	B
i) Members contribution	a) Report of Auditor
ii) Financial planning	b) Sources of funds
iii) Capital and funds	c) Planning of funds
iv) Co-operative Audit	d) Utilisation for Development
v) Audit Report	e) Audit of society

Q2) Write short notes (Any Two) [10]

- a) Features of financial planning.
- b) Importance of financial management
- c) Duties of Co-operative Auditor
- d) Provisions for Co-operative Audit

Q3) a) Distinguish between corporate finance and Co-operative finance. [8]

b) State the estimation of financial requirement. [7]

Q4) a) State the policy of operating expenditure in Co-operative Society. [8]

b) State the various types of Co-operative audit. [7]



Total No. of Questions : 4]

PD972

[6439]-321

T.Y.B.Com.

366 - (d) : CO-OPERATION AND RURAL DEVELOPMENT - III
(2019 Pattern) (Semester - VI) (Special Paper - III)

(मराठी रूपांतर)

वेळ : 2½ तास/

/एकूण गुण : 50

- सूचना :- 1) सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहेत.
2) उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात.

प्र.1) अ) रिकाम्या जागा भरा. (कोणत्याही पाच)

[5]

- i) वित्तीय व्यवस्थापन मुख्यतः चा कार्यसमपणे प्रभावी वापराशी संबंधित आहे.
अ) भाग भांडवल ब) चालू मालमत्ता
क) एक महत्त्वपूर्ण आर्थिक स्रोत ड) नफा
- ii) सहकारी सोसायटी वित्तसहाय्य करते.
अ) त्यांचे सभासद ब) राज्य सरकार
क) बँका ड) एजंट
- iii) सहकारी वित्त चा हा प्रमुख मार्ग आहे.
अ) सरकारी अनुदान ब) सभासद आणि गुंतवणुकदार
क) बँकाकडून कर्ज ड) राजस्व प्राप्ती
- iv) अंदाजपत्रक तयार करणे हा चा भाग आहे.
अ) मनुष्यबळ नियोजन ब) वित्तीय नियोजन
क) उत्पादन नियोजन ड) बाजार नियोजन
- v) सहकारी अंकेक्षण म्हणजे च्या वित्तिय दप्तारांचे परीक्षण होय.
अ) व्यावसायिक संस्था ब) खाजगी संस्था
क) सहकारी सोसायटी ड) कंपनी
- vi) सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षकासाठी ही पात्रता असते.
अ) सनदी लेखापाल/जी.डी.सी.एन्ड ए. धारक
ब) परिव्यय लेखापाल
क) कंपनी सेक्रेटरी
ड) यापैकी नाही

ब) खालील जोड्या लावा.

[5]

‘अ’

‘ब’

i) सभासदांचे योगदान

अ) अंकेक्षकाने दिलेला अहवाल

ii) वित्तीय नियोजन

ब) नीधीचा स्रोत

iii) भांडवल आणि निधी

क) नीधीचे नियोजन

iv) सहकारी अंकेक्षण

ड) विकासासाठी विनियोग

v) अंकेक्षण अहवाल

इ) सहकारी संस्थांचे अंकेक्षण

प्र.2) थोडक्यात टिपा लिहा. (कोणत्याही दोन)

[10]

अ) वित्तीय नियोजनाची वैशिष्ट्ये

ब) वित्तीय व्यवस्थापनाचे महत्त्व

क) सहकारी अंकेक्षकाची कर्तव्ये

ड) सहकारी अंकेक्षणासाठी असणाऱ्या तरतूदी

प्र.3) अ) कंपनी वित्त आणि सहकारी वित्त यातील फरक सांगा.

[8]

ब) वित्तीय आवश्यकतेनुसार अंदाजपत्रक सांगा.

[7]

प्र.4) अ) सहकारी सोसायटी मध्ये हाताळणी खर्चविषयक धोरण सांगा.

[8]

ब) सहकारी अंकेक्षणाचे विविध प्रकार सांगा.

[7]

